

Mahindra & Mahindra Ltd.

Mahindra Towers, Dr. G. M. Bhosale Marg, Worli, Mumbai 400 018 India

Tel: +91 22 24901441 Fax: +91 22 24975081

REF:NS:SEC: 28th July, 2020

National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza", 5th Floor, Plot No.C/1, G Block Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400051.

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001.

Bourse de Luxembourg Societe de la Bourse de Luxembourg Societe Anonyme/R.C.B. 6222, B.P. 165, L-2011 Luxembourg. London Stock Exchange Plc 10 Paternoster Square London EC4M 7LS.

Dear Sirs,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice published today (i.e. 28th July, 2020) in the Newspapers viz.- Business Standard (in English) and Sakal (in Marathi), informing about the Board Meeting scheduled to be held on 7th August, 2020 to, inter alia, consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the First Quarter ended 30th June, 2020.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours faithfully, For Mahindra & Mahindra Limited

NARAYAN SHANKAR COMPANY SECRETARY

V& siculous

Encl: a/a

Regd. Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 001, India

Tel: +91 22 22021031|Fax: +91 22 22875485 Email: group.communications@mahindra.com

mahindra.com

CIN No. L65990MH1945PLC004558

DHANSALI ENGINEERING POLYMERS LIMITED
CIN - L27100MH1984PLC032637

Regd. Office: 401, 4* Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road,
Andheri (West), Mumbai — 400 058.
Phone: (91-22) 2621 6606 - Fax: (91-22) 2621 6077

E-mail: investors@bhansaliabs.com • Website: www.bhansaliabs.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 4th August, 2020 at Mumbai through video conferencing, to *Inter alia*, consider and appropriate the Lin August (Standalors). approve the Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter ended 30th June, 2020.

Further, the trading window for dealing in the Company's Equity shares by the designated persons and/or their immediate relatives was already closed w.e.f. 1" July, 2020 and that the same shall open on 7" August, 2020.

The said notice may be accessed on the Company's website a www.bhansaliabs.com and may also be accessed on the Stock Exchange website t www.bseindia.com & www.nseindia.com

Place: Mumbai Date : 27th July, 2020 For Bhansall Engineering Polymers Limited Ashwin M. Patel Company Secretary & GM (Legal)



Read. Office: Unichem Bhavan, Prabhat Estate, Off S. V. Road Jogeshwari (West), Mumbai - 400 102 Tel: (022) 6688 8333, Fax: (022) 2678 4391 Website: www.unichemlabs.com CIN:L99999MH1962PLC012451

NOTICE Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 4, 2020 to inter-alia consider and approve the Unaudited Financial Results (Standalone and

The above Notice is available on the website of the Company namely www.unichemlabs.com and that of the exchanges namely www.bseindia.com and www.nseindia.com.

For UNICHEM LABORATORIES LIMITED

Place: Mumbai Date: July 27, 2020

Pradeen Bhandai Head- Legal & Company Secretary

PREMCO GLOBAL LIMITED

Consolidated) for the guarter ended June 30, 2020.

"PREMCO HOUSE", A/26, MIDC, STREET NO. 3,ANDHERI (EAST), MUMBAI 400 093 Tel: 022 6105 5000, Fax: 28351812, CIN: L18100MH1986PLC040911

NOTICE TO SHAREHOLDERS Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority Accounting, Audit, Transfer and Refund)Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs effective September 07, 2016, Premco Global Limited is iable to transfer equity shares of those shareholders of the Company who have not claimed dividend of the Company for seven consecutive years, to the "Investor Educatio and Protection Fund (IEPF) Suspense Account."

The concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Suspens Account, must take note that:

Individual communication, in this regard are sent at your latest registered address ar the relevant details in this regard is available at Company's website viz. www.premcoglobal.com

The original share certificate(s) which stand registered in your name will stan automatically cancelled and be deemed non-negotiable.

The details uploaded by the Company on its website should be regarded and shall be

deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company, for the purpose of transfer of shares to IEPF Suspense Account. In case the Company does not receive any claim from you, in this regard by 25th September 2020, the Company shall transfer the shares to the IEPF Suspense Account The unclaimed dividend and the shares so transferred to IEPF Authority/Suspens Account can be claimed back from IEPF Authority, for which details are available a www.iepf.gov.in

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Compar or its Registrar and Share Transfer Agent. Bigshare Services Pvt. Ltd., Bharat Tin Works Building, 1st floor, Opp. Vasant Oasis, Next to Keys Hotel, Marol Maroshi Road, Andheri (E) Mumbai - 400 059 or by Email at : ujata@bigshareonline.com

By Order Of The Board Of Directors For PREMCO GLOBAL LIMITED

Date: 27.07.2020

Gaurish Tawte Company Secretary & Compliance Officer

CLARIANT

CLARIANT CHEMICALS (INDIA) LIMITED CIN: L24110MH1956PLC010806 Regd. Office: Reliable Tech Park, Gut No. 31, Village Elthan

Off Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai - 400708
Phone: (+91) 22 7125 1000 ; E-mail: investor.relations_India@clariant.com Website: www.clariant.com

NOTICE

Notice is hereby given that 63rd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, August 20, 2020 at 4:00 p.m. IST through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OVAM) to transact the businesses as given in the notice dated June 17, 2020.

the view of the spread of COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) vide its circular no. 14/2020 dated April 8, 2020; no. 17/2020 dated April 13, 2020 and no. 20/2020 dated May 5, 2020 (MCA Circulars) and the Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular no. SEBI/HO/CFD/CMDI/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (SEBI Circular), allowed conducting AGM through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue.

physical presence of Members at a common venue.

The notice of the AGM along with the Annual Report for FY 2019-20 is sent to all those members whose e-mail addresses are registered with the Company, the Depositories or Link Intime India Pvt. Ltd., (Link Intime), the Registrar & Transfer Agent. The AGM convened in accordance with the provisions of the Companies Act, 2013, the aforessid MCA Circulars and the SEBI Circular. Members may also note that the notice of the AGM and the Annual Report is available on the Company's website at <u>www.clariant.com</u>, on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchange of India Limited at <u>www.nseindia.com</u> and on the website of Link Intime at https://instayote.linkintime.co.in/. Members may attend the AGM through VC/OAVM ity only, instructions of which are provided in the notice of the AGM. Members nding the Meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Members are requested to contact the Depository Participants in case of shares held in electronic form and Link Intime in case of shares held in physical form for validating/updating their e-mail address and mobile numbers including address and bank validating/updating their e-mail address and mobile numbers including address and bank details, or update the same along with uploading relevant documents at https://linkintime.co.in/EmailReg/Email-Register.html. Members are requested to follow the process as guided to capture the email address and mobile number for sending the soft copy of the notice and e-voting instructions along with the User ID and Password. Members will have an opportunity to cast their yote(s) remotely on the businesses as se forth in the notice of the AGM through remote e-voting. The manner of remote e-voting for shareholders in dematerialized mode, physical mode and members who have not registered their e-mail addresses is well explained the notice of the AGM.

The facility for e-voting will also be provided at the AGM and Members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting will be able to vote at the meeting prough InstaMEET. The Members may refer instructions mentioned in the notice of the

AGM for their credentials to be used for casting votes through e-voting.

Notice is hereby further given that pursuant to the provisions of Section 91 of the
Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books will remain Companies Act, 2015, the Register of Members and Share Fransier Books win Fernant closed from Wednesday, August 19, 2020 to Thursday, August 20, 2020 (both days inclusive) for the purpose of 63rd AGM and the payment of Final Dividend on Equity Shares. The final dividend, if approved by the Members at the AGM, will be paid electronically to Members who have updated their bank account details for receiving lividend through electronic means. For members who have not updated their ba account details, the dividend warrants/cheques will be sent to them in due course of time upon normalization of postal services. To avoid delay in receiving dividend, shareholders are requested to update their bank details with their Depository Participants (where shares are held in dematerialized mode) or with Link Intime (where the shares are egistered in physical mode).

Further, pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the es (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 4 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirem ents) Regulations, 2015, the Company is providing remote e-voting facility provided by Link Intime for transacting the ses contained in the notice. The Company has considered August 13, 2020, as the cut-off date to record the entitlement of shareholders to cast their right to lectronically. The detailed procedure and instructions of e-voting through InstaMEET is

vailable in the notice of the AGM sent to the members. Date & Time of commencement of e-voting Monday, August 17, 2020 (09:00 a.m.) Date & Time of closure of e-voting Wednesday, August 19, 2020 (05:00 p.m.) The e-voting shall not be allowed beyond the said date and time

Any person who acquire shares and becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice but on or before the cut-off date i.e. August 13, 2020, may obtain the login ID and password by sending an email to india@clariant.com and may even address to rnt.helpdesk@linkintime.co.in by mentioning their Folio No./DP ID and Client ID.

The Members present at the AGM who has not availed the facility of remote e-voting can exercise their vote during the AGM through InstaMEET once the voting is activated by

Members may participate in the AGM even after exercising their right to vote throug members may participate in the Active even after executing the Hight to vote infought remote e-voting but shall not be entitled to vote again at the AGM. In case of any queries or issues regarding e-voting, you may refer to the detailed instructions of e-voting mentioned in the notice of AGM, or may contact:

InstaMEET Support Desk Link Intime India Private Limited Email ID: <u>instameet@linkintime.co.in;</u> Tel. No.: 022-49186175 For Clariant Chemicals (India) Limited

Place : Mumba Amee Joshi Date: July 27, 2020

LIMITED CIN: L22120MH1989PLC054329 Regd. Off.: 31-A, Noble Chambers, 4th Floor, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai – 400 001 Tel.: 022 43476012/13

DSJ COMMUNICATIONS

E-mail: compliance.dsi@gmail.com Website: www.dsjcommunication.com

NOTICE Notice is hereby given in terms of Regulations 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 31s July, 2020 through electronic mode inter alia, to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 315 March, 2020. The information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and Nationa Stock Exchange of India Limited (www. nseindia.com) where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company viz. www.dsjcommunication.com.

For DSJ Communications Limited

Arvind Manor Chief Financial Officer

LASA SUPERGENERICS

LIMITED Reg. Off: C-105, MIDC, Mahad, Dist - Raigad, Mahad - 402309

Corporate Office: 705, Minera Estate, A wing, 02 Commercial Tower, Mulund (W), Mumbai- 400 080. Website: www.lasalabs.com Email ID: investor@lasalabs.com CIN: L24233MH2016PLC274202

Pursuant to Regulation 29 read with Regulation

47 of SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulation, 2015, Notice hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, August 05, 2020 through Inter-alia, to consider, approve and take on recor Unaudited Financial Results along with the Limited Review Report of the Company for the quarte ended June 30, 2020 and/or to discuss any other usiness/matter with the permission of the Chair The said notice is also available on the websi of the Company at www.lasalabs.com and on the website of the Stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Lasa Supergenerics Limite

Nidhi Kulshresth Company Secretary and Compliance Officer Place: Mumbai Date: July 27, 2020

Place: Mumbai Date: 27th July, 2020

> DAMODAR INDUSTRIES LIMITED Reg. Off.: 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg,

eg. Un.: 19/22 & 2//3U, Madnu Estate, Pandurang Budhkar Ma Worli, Mumbai 400 013. Corporate Identity Number: L17110MH1987PLC045575 • Tel: +91 - 022 -6661 0301/2 • Fax: 022- 6661 0308 • E-mail: cs@damodargroup.com • www.damodargroup.com

NOTICE Notice is hereby given in compliance with Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, July 31, 2020 at Registered office of the Company inter alia, to consider, approve the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended on March 31, 2020. This Notice is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the Company's securities are listed and shall also is available on the website of the Company

> For Damodar industries Limited Subodh Kumar Son

Date: July 27,2020

Place : Mumbai

www.damodargroup.com.

SANGHVI MOVERS LIMITED

CIN: L29150PN1989PLC054143

Registered Office: Survey No. 92, Tathawade, Taluka Mulshi, Pune, Maharashtra - 411033, India Tel.: 8669674701/2/3/4

Email: grievance.redressal@sanghvicranes.com Website: www.sanghvicranes.com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors will be held on Thursday, 13th August 2020. Pursuant to Regulation 47 (2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this intimation is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and also on the website of the Company (www.sanghvicranes.com).

> By order of the Board of Directors For Sanghvi Movers Limited

> > Rajesh P. Likhite

Date : 27th July 2020

Company Secretary & Chief Compliance Officer

EPRO CPNTENT AGGREGATION

REPRO INDIA LIMITED Regd. Office: 11th Floor, Sun Paradise Business Plaza, B Wing, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013.

CPNTENT AGGREGATION
TO EFFECTIVE DISSEMINATION
TO: +91-22-71914000 Fax: +91-22-71914001
CIN: L22200MH1993PLC071431

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 & Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, July 31, 2020, at 3.00 p.m., interalia, to consider, approve and take on record, the Annual Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company along with the Auditors Report for the quarter and financial year ended March 31, 2020. quarter and mandau year erroed march 31, 2020. Further, pursuant to the Code of Conduct of the Company, under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading Window for dealing in the shares of the Company as mated was remain closed for all the Directors / KMPs / Designated Employ

already intimated was remain closed for all the Directors / KMPs / Designated Employees / Connected Persons from April 1, 2020 for publication of financial results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2020 and shall remain closed till the end of 48 hours after the announcement of Financial Results for the quarter ended June 30, 2020. The information contained in this notice is also available on the website of the Company at www.reproindialtd.com and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

Place: Mumba Date: July 27, 2020 For Repro India Limited

TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED Regd. Office: 11th Floor, Tower A. Peninsula Business Park, Ganpatrao Kadar Marg, Lower Parel, Mumbai 400013, CIN No. U67190MH2008PLC187552

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) (As per Rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housin Finance Limited... under the Securitization and Reconstruction of Financial Assets and inforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, Issued a demand notice dated as below calling upon the Borrowers to repay the amount nentioned in the notice within 60 days from the date of the said notice.

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, i particular and the public, in general, that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules.

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal wit the property and any dealings with the property will be subject to the charge of the TATA Capital Housing Finance Limited, for an amount referred to below along with int thereon and penal interest, charges, costs etc. from date of demand notice.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Loan Account No.	Name of Obligor(s)/ Legal Heir(s)/ Legal Representative(s)	Amount as per Demand Notice	Date of Possession
9832804	MR. Dattatray Namdev Mali (Borrower) MRS. Surekha Dattatray Mali (Co-Borrower)	Rs.11,35,573/- as on 16.11.2019	

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties Schedule-A All that piece or parcel of land known as Property No. 1589, Land Admeasuring 33.00 Sq. Mtrs. at Ekatpada Node, Sectore No. 37A, Kharghar, Navi Mumbai Taluka Panyel, District Raigad, Maharashtra State or thereabouts and bounded as follows Towards East: N. H. 4 High Way, Towards West: Old House, Towards North: Old House, Towards South: R.A.F. Residence Colony, **Schedule-B** All that piece of property known as Flat No. D 405 of 255 Sq. Fts. (Carpet) admeasuring area in the building to be known as

"Vishal Heigl	hts", and being construction on the land de	scribed in the sched:	ile above.
10497689 & 10552007	Mr. Manthan Hukumchand Dharamshi (Borrower) Mrs. Rajeshree Manthan Dharamshi (Co-Borrower)	Rs.31,97,152/- as on 13.11.2019	22.07.2020

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: Schedule-A All that piece of agricultural land bearing Survey No. 167, Hissa No. 13E measuring 3600 Square Meters or thereabouts situated at Village Agasan, Taluka and District Thane, within the limits of Thane Municipal Corporation and bounded as under: On or towards East: Survey No. 167, Hissa No. 9, On or towards West: Survey No. 147, Hissa No.3. On or towards South: Survey No. 149, Hissa No.1D, On or towards North Survey No. 167, Hissa No.12, Schedule-B The Residential Premises being Flat No. 502 admeasuring 379.11 Square Feet equivalent to 35.22 Square Meters Carpet Area (which is inclusive of enclosed balconies) or thereabouts on the Fifth Floor, "Sunflower B Wing" Building, which is consisting of Stilt/Ground plus 17 upper floor (with lift), lying and being on plot / property bearing the Survey No. 167, Hissa No. 13B admeasuring 3600 Square Meters, situated at Village Agasan, Taluka and District Thane, more particularly described

in the First Schedule herein above written. Date: 22.07.2020 Sd/- Authorized Officer For Tata Capital Housing Finance Limited Place: Mumbai, Maharashtra

Pooja Entertainment And Films Limited

PODIA ETILES SCIENTING STATE S

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and
blocksure Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and
blocksure Regulation 47 of the Board of
blocksure Regulation 47 of the Board of
blocksure of the Company will be held on Fricay the 31° July, 2020 at 11:00 A.M. at 5° Roy. Poola house,
75. No. 92-893, Juliun Tara Read, Juliun, Mumilea 400049, inter asia to consister and approve :
Audited Financial Results of the Company for the quarter and year ended on 31° March, 2020; and
. Unaudited Financial Results of the Company for the quarter ended on 30° June 2020.
The information contained in the notice is also available on the website of the Company. he information contained in the notice is also available on the website of the Compan www.poojaentenainmentandfilms.in) and also on the stock exchange website (<u>www.bseindia.com)</u>

Swati Sahukara Swati Sahukara Company Secretary & Compliance Officer

JUPITER INDUSTRIES & LEASING LIMITED

(CIN No.: L65910MH1984PLC032015)
Regd Office: 209 Maker Bhavan III, 21 New Marine Lines, Mumbai-400 020. ACT OF UNAUDITED CINA NOISE DECLITE CODTUC QUADTED ENDED SOTH UNIT OF

Sr.	Particulars	Quarter Ended		Year Ended
No.		30.06.2020 Unaudited	30.06.2019 Unaudited	31.03.2020 Audited
1. 2.	Total Income from operations (net)	,		0.05
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities			
	after tax	(1.68)	(1.13)	(10.98)
3.	Net Profit / (Loss) for the period after tax	1.000,000,000		A
	(after Extraordinary items)	(1.68)	(1.13)	(10.98)
4. 5.	Equity Share Capital	100	100	100
	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)			(280.32)
6.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	PRANCE (1994)	57651/191930	A September 1
	Basic & Diluted	(0.17)	(0.11)	(1.10)

Note: The above is an extract of the detailed format of the Unaudited Financia Results for the quarter ended 30th June, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020 i available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com

> For Jupiter Industries & Leasing Ltd Hemant D. Shah

Place: Mumba Managing Directo Date: 27th July, 2020 DIN: 02303535

> IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL AT MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITON NO 959 OF 2020 CONNECTED WITH COMPANY SCHEME APPLICATION NO 4040 OF 2019

In the matter of the Companies Act, 2013; AND
In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013;

AND In the matter of Scheme of Arrangement between Kalpataru Retail Ventures Private Limited ('First Applicant Company' or 'Demerged Company') and Kalpataru Limited ('Second Applicant Company' or 'Resulting Company') and their respective shareholders

KALPATARU RETAIL VENTURES PRIVATE LIMITED

...... (First Petitioner Company/ Demerged Company) KALPATARU LIMITED (Second Petitioner Company/ Resulting Company) NOTICE FOR HEARING OF PETITION

he Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for the sanction of Demerger embodied in the Scheme of Arrangement between Kalpataru Retail Ventures Private Limited ("Demerged Company") and Kalpataru Limited ("Resulting Company") and their respective shareholders were presented by the said Petitioner Companies on 18th Day of March, 2020 and it was admitted by the National Company Law Tribunal, Mumbai Bench (Hon'ble Tribunal) on 24th Day of July, 2020 and fixed for final hearing before the Hon'ble Tribunal taking Company matters on 10th Day of August 2020 forenoon or soon thereafter.

Any one desirous of supporting or opposing the Joint Petition should send notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the final hearing of the Joint Petition to the Petitioner's Advocate having his office situated at: Hemant Sethi & Co., Advocate for Petitioners, 1602 Nav Parmanu Behind Amar Cinema, Chembur, Mumbai-400071, Maharashtra, India, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with the notice. A copy of the Joint Petition will be furnished by the Petitioner's Advocate to any person requiring the same on payment of the prescribed charges

Dated: 28th Day of July, 2020

LAKSHMI VILAS BANK

The Lakshmi Vilas Bank Ltd. CIN: L65110TN1926PLC00137

Corporate Office: "LVB HOUSE No.4, Sardar Patel Road, Guindy, Chennal - 600 032. Phone: 044 – 22205306 {Regd. Office : Salem Road, Kathaparai, Karur – 639 006} E-mail: secretarial@lvbank.in

NOTICE

In compliance with applicable Regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform that the meeting of the Board of Directors of the Bank will be held on 30.07.2020 at Chennai to consider the Un-audited Financial Results of the Bank for the First Quarter ended 30th June, 2020.

For further details, please refer to the websites: www.lvbank.com, www.nseindia.com, www.bseindia.com.

For The Lakshmi Vilas Bank Ltd. Place : Chennai Company Secretary Date: 28.07.2020

NFC FINANCE

NEDUMPILLIL FINANCIAL CO. LTD.

Corp Office: NFC Finance, 2nd Floor, Carmel Centre, Banerji Road, Kochi – 682018. Ph: 0484-2392362, CIN: U65910KL1996PLC011055

GOLD AUCTION NOTICE

Notice is hereby given for the information of all concerned that gold ornaments pledged with our branches which were overdue and not redeemed of Mumbai Regions and put up for auction at the respective Auction Centres on 18.03.2020 and 21.03.2020 respectively was action at the respective Autom Centres of 18.05.2020 and 21.05.2020 respectively was cancelled due to Corona virus pandemic. The Re-autom will be conducted through Shriram Automall India Lt.(SAMIL) on their online auction platform https://gold.samil.in on 06.08.2020 between 12.30 PM to 3.30 PM for recovering the outstanding amount. In case the auction process is not completed on 06.08.2020, the same will be conducted on the subsequent days on the same terms and conditions without further notice. For further information, interested buyers/bidders may log in to the website or contact the auction portal.

For Nedumpillil Financial Company Ltd. Shriram Automall India Ltd., Board Approved Auctioneer Place: Ernakulam

Mahindra

Mahindra & Mahindra Limited

Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai – 400 001 website: www.mahindra.com • email: investors@mahindra.com Tel: +91 22 22895500 • Fax: +91 22 22875485 CIN No. : L65990MH1945PLC004558

PUBLIC NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disciosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 7th August, 2020 to, inter alia, consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the First Quarter nded 30th June, 2020.

n terms of the Code of Conduct for Prevention of Insider Trading in Securities of Mahindra & Mahindra Limited, the Trading Window has been closed from 1st July, 2020 to 9th August, 2020 (both days inclusive).

The said Notice may be accessed on the Company's website at http://www.mahindra.com and may also be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com

For MAHINDRA & MAHINDRA LIMITED

Place: Mumbai NARAYAN SHANKAR Hemant Sethi & Co.





To book your copy, call 022-40275432 or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in



www.business-standard.com

ग्राहक संरक्षण कायद्यातील बदलांची दखल घेऊन ग्राहकांनी आपले पुढील हक्क समजून

घेणे गरजेचे आहे.

गुणवत्ता तपासण्याचा अधिकारः

ग्राहकांना सेवा आणि खरेदी केलेल्या मालाची गुणवत्ता तपासून घेण्याचा अधिकार आहे. कोणतीही संस्था अगर व्यक्ती या संदर्भात नकारात्मक प्रतिसाद देत असेल तर ग्राहक आपल्या तक्रारीच्या तपशिलासह ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतो. ग्राहक सरंक्षण कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात अशी न्यायालये स्थापन झाली आहेत.

लेखी नोटीस मागण्याचा हक्क :

ग्राहक या नात्याने आपल्याला वीज, पाणी, दूरध्वनी, भ्रमणध्वनी आदी साधने आणि इतर सुविधा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात. यापैकी एकाचा अडथळा असेल किंवा सेवा पुरविणाऱ्या संस्थांकडून थकलेल्या रकमेसाठी ऐनवेळी कारवाईची सूचना दिली जात असेल, तर ती अकारण निर्माण केलेली समस्या आहे, हे ग्राहकांनी ओळखले पाहिजे. पूर्वसूचना न देता एखाद्या संस्थेचे कर्मचारी आपल्या दारात येतात आणि पैसे मागतात. या प्रकाराला आक्षेप घेण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. नियमित वसुलीसाठी विशिष्ट कालावधीसह लेखी नोटीस दिली पाहिजे व तशी मागणे करणे आपला अधिकार आहे. सूचना न देता सेवा खंडित करणे वा तशी धमकी देणे नियमविरोधीही आहे.

नुकसानभरपाई

सर्व सरकारी कार्यालये, बँका व सेवा देण्याऱ्या व वस्तू विकणाऱ्या सर्व संस्था या ग्राहकांशी संबंधित असल्यामुळे या क्षेत्रातील ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्यांनी संघटित व जागरूक होण्याची गरज आहे. ग्राहकांच्या हितरक्षणासाठी पूर्वीच्या कायद्यात तरतुदी आहेतच; पण त्यात आणखी भर घालून कायदा कठोर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. सेवा अगर वस्तूच्या गुणवत्तेबाबत कोणतीही त्रुटी राहू नये आणि अशा त्रुटीमुळे ग्राहकांना त्रास अगर नुकसान होत असेल, तर त्याला नुकसानभपाई मिळून न्याय मिळावा, यादृष्टीने या कायद्यात नवीन तरतुदी केल्या आहेत.

कारवाईबाबत स्वायत्तता

आता प्रथमच केंद्रीय पातळीवर ग्राहकांच्या हितासाठी 'सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी' ची स्थापना असेल. ही संस्था ग्राहक अधिकारांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय नियामक

ग्राहक हक्काचे पुढचे पाऊल

आधुनिक तंत्रज्ञान, विक्री- व्यापाराचा वाढता पर्राध यामुळे ग्राहकांच्या हक्कांना नव्या कायद्याचे कोंदण आवश्यक होते. अलीकडेच ग्राहक संरक्षण कायद्यात त्यादृष्टीने काही बदल करण्यात आले असले, तरी ग्राहक किती जागरूक राहतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.

प्रभाकर कुलकर्णी

संस्था म्हणून काम करेल. या संस्थेच्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताविरोधी अयोग्य व्यापार पद्धर्तींचा अवलंब करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध स्वयंस्फूर्त कारवाई करण्याचे अधिकार असतील. ही तरतूद महत्त्वाची आहे. कारण आतापर्यंत ग्राहकांची तक्रार असेल तरच कारवाई असे स्वरूप होते. आता तक्रारीची वाट न पाहता या संस्थेच्या कार्यकक्षेत तपासणीचे आणि कारवाईचे अधिकार येणार आहेत.

दंडाची मागणी करण्याचा हक्क

नवीन कायद्यात अशीही तरतूद आहे की ग्राहक समूहाला आपल्या हिताविरोधी वस्तू वा सेवा देणाऱ्या घटकांना जाब विचारता येईल व कारवाई करता येईल. उदाहरणार्थ एखाद्या उत्पादनातील वापरामुळे सर्व समूहाला समान किंवा तत्सम त्रास झालेला ग्राहक समूह कंपनीविरोधी गट म्हणून दंड करू शकतो व त्यासाठी मागणी करू शकतो. निकाल त्यांच्या बाजूने लागला तर सर्व ग्राहकांना त्याचा लाभ मिळू शकेल.

सर्वंकष गुणवत्ता अपेक्षित

उत्पादन प्रक्रियेच्या इतर घटकात विशेषतः दोषपूर्ण उत्पादन, बांधकाम, डिझाइन, चाचणी, पॅकेजिंग आणि लेबलिंगच्या परिणामी कोणत्याही प्रकारचे दोष झाल्यास व त्यामुळे इजा, मृत्यू किंवा नुकसानी झाल्यास उत्पादक कंपनी जबाबदार धरली जाईल. या तरतुदीमुळे कोणत्याही कंपनीला आपली उत्पादनाच्या सर्व घटकांतील गुणवत्ता टाळता येणार नाही आणि केवळ एखाद्या इतर घटकांमुळे त्रुटी राहिली तर त्याला कंपनी जबाबदार नाही असा पवित्रा घेता येणार नाही.

'ऑनलाईन' ग्राहकांचाही विचार

'ऑनलाईन' खरेदीसंदर्भात असलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेबाबत तरतुदी आहेत. सध्या 'ऑनलाइन' खरेदीदारांसाठी नुकसानीमुळे परत पैसे मिळणे किंवा ग्राहकांना अपेक्षित न्याय मिळणे यासंबंधी पूर्वीचा कायदा स्पष्ट नाही. ग्राहक केवळ विक्रेत्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करू शकतो; पण जेथे प्रत्यक्ष व्यवहार झाला आहे तेथेच. नवीन कायद्यात मात्र ग्राहक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेल्या व्यवहारात त्याच्या घराजवळ सर्वात जवळील ग्राहक न्यायालयाकडे तक्रार नोंदवू शकतात.

सेलेब्रिटींचे उत्तरदायित्व

समाजात मान्यता अगर लोकप्रिय असलेली व्यक्ती जाहिरातीत वापरणे हे अलीकडे प्रचलित तंत्र आहे. लोकप्रिय नट-नट्यांचा जाहिरातीसाठी वापर होतो. अलीकडे अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, सचिन तेंडुलकर, विद्या बालन अशा अनेकांनी जाहिरातींतून कामे केली आहेत. पण अशा जाहिरातीतून फसवणूक झाली, तर त्या लोकप्रिय व्यक्तीलाही शिक्षा होऊ शकते.

नवीन कायद्यात ग्राहकांना त्यांच्या हितासाठी नवीन व चांगल्या तरतुदी आहेत. वैयक्तिक ग्राहक स्त्री- पुरुष, विविध ग्राहक संघटना, कार्यकर्ते, वकील, विविध राजकीय पक्षांचे ग्राहक 'सेल' अशा घटकांनी सतत दक्ष राहन या कायद्याचा प्रत्यक्ष वापर करणे



Jyothy labs

ज्योती लॅब्स लिमिटेड (पूर्वी ज्योती लेबोरेटरीज लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) सीआयएन : एल२४२४०एमएच१९९२पीएलसी१२८६५१

नोंटणी कार्यालय : 'उजाला हाऊस', राम कृष्ण मंदिर रोड, कोंडीविटा, अंधेरी (पू) मुंबई - ४०० ०५९

टेलि.: ०२२ ६६८९२८००; फॅक्स : ०२२ ६६८९२८०५; ईमेल : secretarial@jyothy.com; वेबसाइट : www.jyothylabs.com

सेबी (सुचिबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमावली, २०१५, च्या विनियमन २९ सहवाच्यता विनियमन ४७ आणि इतर संबंधित विनियमन अन्वये, याद्वारे सुचना देण्यात येते की, अन्य बाबींसह ३० जुन, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरिश्वित वित्तीय निष्कर्ष स्वतंत्र आणि एकत्रित पद्धतीच्या आधारावर कंपनीच्या सांविधिक लेखापरिश्वकाकडन पर्नपरिश्वित करून विचारात घेऊन अभिलिखित करण्यासाठी ज्योती लॅब्स लिमिटेड (पूर्वी ज्योती लॅबोरेटरीज लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) च्या संचालक मंडळाची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सींग मार्फत बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट, २०२० रोजी आयोजित केली आहे.

वरील सूचना कंपनीच्या वेबसाइटवरून म्हणजेच www.jyothylabs.com आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइट म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u>

ज्योती लॅब्स लिमिटेडकरिता

मुख्य - विधी आणि कंपनी सचिव

(पुर्वी ज्योती लॅबोरेटरीज लिमिटेड म्हणून ओळखली जात होती)

ठिकाण : मुंबई श्रेयस त्रिवेदी दिनांक : २७ जुलै, २०२०

क्लॅरिअंट केमिकल्स (इंडिया) लिमिटेड

CLARIANT CIN: L24110MH1956PLC010806 नोंदणीकृत कार्यालय : रिलाएबल टेक पार्क, गट नं. ३१, गाव एळठाण, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई-४००७८ दुरध्यनी : (+९१) २२ ७१२५ १००० ; ई-मेल : investor.relations_India@clariant.com कितस्थळ : www.clariant.com

ग्रहारे सूचना देण्यात येते की, दि. १७ जुन २०२० च्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या व्यावसायाचे व्यवहार स्थापित हरण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर दक श्राव्य माध्यमाद्वारे (ओएव्हीएम) गुरुवार, २० ऑगस्ट २०२ ोजी सायंकाळी ४.०० वा. (भाप्रवे) कंपनीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे

कोविड-१९ साथीच्या आजाराचा उद्रेक पाहाता, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे (एमसीए) परिपत्रक ह १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०.क.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणिक.२०/२०२० सीए परिपत्रक) आणि सिक्युरिटिज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (सेबी) परिपत्रक क्र SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 May 2020 (सेबी परिपत्रक) ासार सामान्य ठिकाणी सभासदांच्या समक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्य . रवानगी मिळाली आहे.

प्रार्थिक वर्षे २०१९-२० साठी वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सर्व संपासदांना पाठविण्यात आलेली आहे यांचे ई-मेल पत्ते कंपनीकहे , हिपॉजिटरीजकहे किंवा लिंक इनटाईम इंहिया प्रा.लि. (लिंक इनटाईम), निबंधक आणि इस्तांतर एजंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वरिल एमसीए परिपत्रक आणि सेबीच्या परिपत्रकानुसार कंपनी कायदा ०१३ च्या तरतुर्दीसह एजीएम होणार आहे. सभासदांनी लक्षात घ्यावे की, एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ<u>www.clariant.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडचे संकेतस्थळ www. nseindia.com आणि लिंक इनटाईमचे संकेतस्थळ https://instayote.linkintime.co.in र सदा उपलब्ध आहे. सभासद एजीएमला फक्त वहीसी/ओएवहीएम सुविधेद्वारे उपस्थित राह् शकतील. ज्याच्य सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये पुरविण्यात आलेल्या आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरमच्या तूसाठीच्या मोजणीसाठी व्हीसौँ/ओएव्हीएमद्वारे सभासद सभेस उपस्थित राहतील.

. भासदांना विनंती करण्यात येते की, जर त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भाग असतील तर, डिपॉजिटरी सहभागं गंच्याशी संपर्क साधावा व प्रत्यक्ष स्वरुपात भाग असतील तर, लिंक इनटाईम यांच्याकडे त्यांच्या ई-मेलच्या वैधता/ केंबा सर्व संबंधित कागदपत्र<u>े https://linkintime.co.in/EmailReg/EmailRegister.html</u> वह अद्ययावत कराबीत, यजर आयडी आणि पासवर्डमह सचनेची सॉफ्ट कॉपी आणि ई-मतदान सचना पाठविण्यासार्ठ -मेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक घेण्यासाडी प्रक्रि येचे पालन करण्याची विनंती सभासदांना करण्यात येत आहे. रिमोट ई-मतदानाद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये व्यावसाय स्थापित करण्यासाठी रिमोटद्वारे त्यांचे मतदान करण्याची संधी

सभासदांना देण्यात आलेली आहे. भागधारकांसाठी डि-मटेरिअलाईण्ड स्वरूपात रिमोट ई-मतदानाची सविधा, समक्ष वरुपात आणि सभासद ज्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते। अद्ययावत केले। नाहीत याबाबतचे स्पष्टीकरण एजीएमच्य नुचनेमध्ये देण्यात आलेले आहे सभैस उपस्थित असणारे सभासद जे इन्स्टामीटदारे सभेच्या ठिकाणी मतदान करण्यासाठी रिमोट ई-मतदानादारे मतदान करू शकगार नाहीत त्यांना एजीएमच्या ठिकाणी ई-मतदानाची सुविधा पुरविण्यात आलेली आहे. ई-मतदानाद्वारे मतदान

हरण्यासाठी त्यांचे क्रेडेन्शिएल्स वापरण्यासाठी एजीएमच्या सूचना सभासदांनी पाहाव्यात याद्वारे सचना देण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ च्या तरतदी अंतर्गत रजिस्टर ऑफ मेंबर आणि भाग हस्तांतरण पुस्तक हे ६३ च्या एजीएमच्या हेतूसाठी आणि समाभागावरील अंतीम लाभांश देण्यासाठी बुधवार १९ ऑगस्ट २०२० ते गुरुवार २० ऑगस्ट २०२० (दोन्ही दिवस) बंद राहील. एजीएम येथे जर अंतीम राभांश सभासदांनी मंजर केल्यास, ज्यांचे बॅकखाते तपशील अद्ययावत आहेत अशा सभासदांना इलेक्टॉनिकली देण्यात ाईल. ज्या सभासदांचे बँक खाते तपशील अद्ययावत नाहीत त्यांना पोस्टाची सेवा पूर्ववत झाल्यानंतर डिव्हिडंड वॉरंट/चेक्स पाठविण्यात येतील. लाभांशाचा विलंब टाळण्यासाठी भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांच

स्वरुपात आहेत.) त्यांचे बँक तपशील अद्ययावत करावेत कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८सह कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ च्या नियम तह वाचावा सुधारणेसह आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंटस) नियमन २०१५ नियमन ४४ सह कंपनीने रिमोट ई-मतदानाची सुविधा सूचनेमध्ये नमुद व्यवसायाचे व्यवहार स्थापित करण्यासाठी लिंब इनटाईम यांच्याद्वारे पुरविली आहे. कंपनीने १३ ऑगस्ट २०२० हा कट ऑफ दिनांक इलेक्ट्रॉनिकडारे त्यांचे मतदान हरण्यासाठी विचारार्थे घेतला आहे. सभासदांना पाठविलेल्या एजीएमच्या सूचनेमध्ये इन्स्टामीटदारे ई-मतदानाच्या सूचन आणि प्रक्रियेचा तपशील उपलब्ध आहे.

डिपॉजिटरी सहभागीसोबत (जेथे भाग डिमटेरिअलाईन्ड स्वरुपात आहेत) किंवा लिंक टाईमसोबत(जेथे भाग सम

ई-मतदान सरु होण्याचा दिनांक आणि वेळ सोमवार १७ ऑगस्ट (सकाळी ०९.०० वा.) ई-मतदान बंद होण्याचा दिनांक आणि वेळ ऑगस्ट 28

नियोजित दिनांक आणि वेळेनंतर ई-मतदान करण्यास परवानगी नाही. कोणतीही व्यक्ती ज्याने भाग खरेदी केले आहेत आणि कंपनीचा सभासद एजीएमची सूचना पाउविल्यानंतर परं

कट ऑफ दिनांकाच्या दिवशी किंवा अगोदर म्हणजेच १३ ऑगस्ट २०२० रोजी झालेला आहे तो <u>investor.</u> relations India@clariant.com यांना ई-मेल पाठवृत लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतो. त्याच बरोबर mt.helpdesk@linkintime.co.in द्वारे त्यांचा फोलिओ क्रमांक /डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद करू शकतो. मॉडरेटरहारे मतदानाची कार्यवाही एकदा कार्यान्वित केल्यानंतर इन्स्टामीटहारे एजीएमदरम्यान रिमोट ई-मतदानाहो

मतदानाचा हक्क बजावून एजीएमच्या सभेस जे सभासद उपस्थित राहतील त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही रिमोट ई-मतदानाहारे त्यांच्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सभासद एजीएममध्ये सहभागी होऊ शकतील परं रजीएममध्ये पन्हा मतदान करू शकणार नाहीत. -मतदानाच्याबाबतीत कोणत्याही शंका समाधानासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेला ई-मतदान सूचनेच

पशील पाहावा किंवा यांच्याशी संपर्क साधावा : इन्स्टामीट सपोर्ट डेस्क

क्लॅरिअंट केमिकल्स (इंडिया) लिमिटेडकरिता

अमी जोशी

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ई-मेल आयडी : instameet@linkintime.co.in द्रध्वनी क्र. : ०२२-४९१८६१७५

तेकाण : मंबई

दिनांक : २७ जुलै २०२०

खासगी रुग्णालयांतील ९० डॉक्टर, कर्मचारी बाधित

मुंबई, ता. २७ : मुंबईतील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसह ९० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोव्हिडची बाधा झाली आहे. यात भायखळा येथील मसिना रुणालयातील तब्बल ४७ जणांचा समावेश आहे.

मसिना रुग्गालयातील ४७ रुग्गांसह माहीम येथील ९ आणि परळ येथील टाटा रुग्णालयाच्या ६ कर्मचाऱ्यांना कोव्हिडची

लागण झाली आहे. चेंब्र येथील सुराणा सेठी रुग्णालयातील १२, मुलुंडच्या कामगार रुग्गालयातील २ आणि एसयूडीएस रुणालयातील १ कर्मचारी बाधित आहे. बोरिवलीतील धनश्री रुग्णालयाचा १ कर्मचारी आणि कांदिवलीतील बाबा रुणालयातील ७; तर पवई पॉलिक्लिनीकमधील ५ कर्मचाऱ्यांना कोव्हिडची बाधा झाली आहे.



सहासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-मृतदानाची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, व्होल्टास लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची सहासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शाुक्रवार, दि. २१ ऑगस्ट, २०२० रोजी दु. ३.०० वा. (भा. प्र. वे.) रोजी केवळ दोन माध्यमांतून व्हीडिओ कॉन्फरिन्संग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) या माध्यमांतून आयोजित करण्यात येत आहे. ेकॉपोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी परिपत्रक दि. ०८ एप्रिल, २०२०, दि. १३ एप्रि, २०२० व दि. ०५ मे, २०२० (एकत्रितरीत्या एमसीए परिपत्रके म्हणून उल्लेखित) तसेच भारतीय प्रतिभृती विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक दि. १२ मे, २०२० यांच्या अनुषंगाने ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट - टीएसआर दाराशॉ कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड (टीएसआर) व डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना कंपनीने वार्षिक अहवाल २०१९-२० च्या लिंकसमवेत ६६ व्या एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून शनिवार, दि. २५ जुलै, २०२० रोजी पाठवली आहे. वरील एमसीए / सेबी परिपत्रकांच्या अनुषंगाने एजीएम सूचना व सन २०१९ - २० करिताचा वार्षिक अहवाल यांच्या कागदोपत्री प्रती पाठवण्याची आवश्यकता रद्दबादल करण्यात

अन्य बाबींबरोबरच ६६ व्या एजीएमची सुचना व स्पष्टीकरण अहवाल यांचा समावेश असलेला कंपनीचा वार्षिक अहवाल २०१९ - २० कंपनीची वेबसाइट www.voltas.com वर Investor सेक्शनअंतर्गत अपलोड करण्यात आला आहे व सदर दस्तावेज स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड (बीएसई) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) ची वेबसाइट अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वरही संबंधित सेक्शनमधून प्राप्त करता येऊ शकतील. एजीएमची सूचना / वार्षिक अहवाल नॅशनल सीक्यरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम, वेळोवेळी सुधारित, भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे जारी सर्वसाधारण सभांवरील सचिवीय मानके - २ तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४, वेळोवेळी सुधारित यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एजीएममध्ये विचारविनिमय करावयाच्या विषयांसंदर्भात एजीएमपूर्वी व एजीएमच्या प्रक्रिये दरम्यान केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून ६६ व्या एजीएममध्ये मत देण्याचा हक्क बजावण्याची संधी उपलब्ध करून देत आहे व याकरिता कंपनीने इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून मतदान सुविधा देण्यासाठी एनएसडीएलची नेमणूक केली आहे.

ई-मतदानाकरिताचे विस्तृत निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. सभासदांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी : ए) दूरस्थ ई-मतदान मंगळवार, दि. १८ ऑगस्ट, २०२० (स. ९.०० वा. भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार, दि. २० ऑगस्ट, २०२० रोजी (सायं. ५.०० वा. भा. प्र. वे.) संपेल. तत्पश्चात एनएसडीएलद्वारे ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल आणि सदर तारीख व वेळेपश्चात सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत

बी) सभासदांचा मतदान हक्क हा शाक्रवार, दि. १४ ऑगस्ट, २०२० (निर्धारित अंतिम तारीख) रोजीनुसार कंपनीच्या प्रदानित समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असेल. दुरस्थ ई-मतदान प्रणालीची सुविधा सभेदरम्यानही उपलब्ध करून देण्यात येईल व सभेमध्ये उपस्थित सभासद ज्यांनी याआधी दुरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले नसेल ते सभे दरम्यान आपला मतदानाचा हक्क बजाव शकतील. निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेल्या व्यक्तीच केवळ एजीएम/पूर्वी दरम्यान दूरस्थ ई-ममतदानाची सुविधा प्राप्त करण्यास पात्र

सी) एजीएमच्या सचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल व निर्धारित अंतिम तारखेनसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती येथे विनंती पाठवन लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल किंवा ती व्यक्ती एनएसडीएलद्वारे उपलब्ध करून दिलेला टोल फ्री क्रमांक १८०० - २२२ - ९९०

डी) एजीएमच्या आधी दुरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले सभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेण्यासही पात्र असतील परंतु त्यांना सदर ठरावांवर पुन्हा आपले मत देता येणार नाही.

ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील त्यांनी एजीएमची सचना व वार्षिकअहवाल २०१९-२० इलेक्टॉनिक स्वरूपात प्राप्त करण्यासाठी तसेच दूरस्थ ई-मतदानासाठी लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आपले ई-मेल पत्ता नोंदवण्यासाठी कृपया शाुक्रवार, दि. १४ ऑगस्ट, २०२० रोजी सायं. ५.०० (भा. प्र. वे.) पूर्वी खालील प्रक्रियेचे पालन

ए) https://green.tsrdarashaw.com/green/events/login/vo या लिंक ला भेट द्या. बी) डीपी आयडी व क्लायन्ट आयडी/फिजिकल फोलिओ क्रमांक व पॅन तपशील नमूद करा. पॅन तपशील फिजिकल फोलिओकरिताच्या नोंदीवर उपलब्ध नसल्यास सभासदांनी एखादा शेअर प्रमाणपत्र क्रमांक नोंदवावा.

सी) तुमचा ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक नमूद करावा.

डी) सीस्टीम नंतर सदर एजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी ई-मेल पत्ता निश्चित करील.

वरील सीस्टीमद्वारे कागदोपत्री स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांना सेबीद्वारे विहित आवश्यकतांच्या अनुपालनांतर्गत पॅन अद्ययावत केलेला नसल्यास त्यांच्या पॅन कार्डची स्वाक्षांकित प्रत अपलोड करण्याची सविधाही उपलब्ध आहे.

आपल्या ई-मेल पत्त्याच्या स्थायी नोंदणीकरणासाठी डीमॅट स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया ते त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे तसेच कागदोपत्री स्वरूपातील भागधारकांनी ते टीएसआर यांच्याकडे अद्ययावत करावेत. बँक खाते तपशील अद्ययावत करणे :

इलेक्ट्रॉनिक क्लीओरिंक सर्व्हिस वा अन्य माध्यमांतून लाभांश थेट आपल्या खात्यामध्ये प्राप्त करण्यासाठी ज्या सभासदांनी आपला बँक खाते तपशील अद्ययावत केलेला नसेल त्यांनी खालील निर्देशांचा पालन करावे

खालील तपशील/दस्तावेजांच्या हार्ड कॉपीज टीएसआर दाराशॉ कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड, ६-१०, हाजी मूसा पत्रावाला इंडस्ट्रियल इस्टेट (फेमस सिने स्टुडिओजवळ), २० डॉ. ई. मोझेस मार्ग, महालक्ष्मी,

मुंबई - ४०० ०११ येथे दि. ०६ ऑगस्ट, २०२० पर्यंत पाठवाव्यात : ए) तुमचे नाव, फोलिओ क्रमांक, संपूर्ण पत्ता नमूद असलेले स्वाक्षरीत विनंती पत्र तसेच लाभांश जमा

होण्यासाठीच्या बँक खात्याशी संबंधित खालील तपशील : १. बँकेचे नाव व शाखा व बँक खाते प्रकार

२. कोअर बँकिंग सोल्यूशन्सच्या अंमलबजावणीपश्चात तुमच्या बँकेद्वारे दिलेला बँक खाते क्रमांक व

३. ११ अंकी आयएफएससी कोड. बी) सभासदाचे वा संयुक्त धारक असल्यास प्रथम धारकाचे नाव असलेल्या मूळ स्वरूपातील कॅन्सल्ड्

सी) पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत, व डी)कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या सभासदांच्या पत्त्याच्या पुराव्याच्या पुष्ट्यर्थ कोणत्याही दस्तावेजाची

(जसे आधार कार्ड, चालक परवाना, मतदाता ओळखपत्र, पासपोर्ट) स्व-साक्षांकित प्रत. डीमॅट स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया त्यांचे इलेक्ट्रॉनिक बँक मॅन्डेट त्यांच्या संबंधित

स्वरूपातील डीपीज्कडे अद्ययावत करावे.

दूरस्थ ई-मतदानासंदर्भात (एजीएमपूर्वी व एजीएम दरम्यान) काही शंका/तक्रारी असल्यास सभासदांनी https://www. evoting.nsdl.com च्या downloads section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQ) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८००२२२९९९० वर संपर्क साधावा किंवा evoting@nsdl.co.in

येथे विनंती पाठवावी किंवा एनएसडीएलचे श्री. अमित विशाल वा कु. पल्लवी म्हात्रे वा श्री . प्रतीक भट्ट यांना त्यांचे निर्देशित ई-मेल आयडीज् evoting@nsdl.co.in वा amitv@nsdl.co.in वा pallavid@nsdl.co.in वा pratikb@nsdl.co.in येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक + ९१ २२ २४९९ ४३६०/४५४५/४७३८

एजीएम पूर्वी वा एजीएमदरम्यान सभेमध्ये प्रवेश वा सहभागाकरिता सभासदांना काही तांत्रिकी सहाय्य हवे असल्यास त्यांनी एनएसडीएल ला erov§ing@nrdl.bo.in येथे संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्र. १८०० २२२ ९९० वर संपर्क साधावा किंवा श्री. अमित विशाल वरिष्ठ व्यवस्थापक एनएसडीएल यांना amitv@nsdl.co.in येथे वा + ९१ २२ २४९९४३६० येथे संपर्क साधावा

व्होल्टास लिमिटेड व्ही. पी. मल्होत्रा उपाध्यक्ष - कराधान,

विधिव कंपनी सचिव

मुंबई, दि. २७ जुलै, २०२०

नोंदणीकृत कार्यालय :

व्होल्टास हाऊस ए, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिंचपोकळी, मुंबई - ४०० ०३३. दूर. क्र. ९१ २२ ६६६५ ६५११

फॅक्स क्र. ९१ २२ ६६६५ ६३११ वेबसाइट : www.voltas.com ई-ਸੇਲ: shareservices@voltas.com

सीआयएन : L29308MH1954PLC009371

रायगडमधून नाईन ड्रॅगन्स कंपनी बाहेर 🕥 पान १ वरून

कंपनी साडेचार हजार कोटी गुंतवणूक करण्यास तयार होती. यातून दहा हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि 🕂 चीनमधील नाईन ड्रॅगन्स पेपर्स यांच्यामध्ये झालेल्या कराराच्या वेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन आणि नाइन ड्रॅगन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिंग छोंग ड्यू यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.



धेरंड-शहापूर परिसरात ७५० हेक्टर जमिनीचे संपादन एमआयडीसीसाठी

सुरू आहे. ही जमीन इच्छुक असणाऱ्या कंपन्यांसाठी देणार आहे. - शारदा पोवार, प्रांताधिकारी,

मराठा आरक्षणाबाबत १ सप्टेंबरला सुनावणी 🕥 पान १ वरून

अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नाही, असे विनोद पाटील यांनी

सांगितले विरोधी पक्ष सरकारसमवेत

सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण याचिकेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, घटनापीठाकडे हा निर्णय सोपवला जावा काय, याचा निकाल दिला जाईल. मात्र मराठा समाजाला मिळालेले आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का न बसता प्रत्यक्षात यावे यासाठी सरकारला मदत करण्यास विरोधी पक्ष तयार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

अंतिम वर्ष परीक्षांबाबत खुलासा करण्याचे निर्देश

🕥 पान १ वरून

खंडपीठाला सांगितले. तर कोरोनाचा धोका पूर्वीपेक्षा आता अधिक गंभीर असतानाही यूजीसीने परीक्षा घेण्याचे जाहीर केले, असे याचिकादारांकडून सांगण्यात आले. त्यावर केंद्र आणि युजीसीने आपली भूमिका लेखी स्वरूपात स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले असून पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी होणार आहे. राज्यांचा विरोध

यूजीसीने सर्व विद्यापीठ, शिक्षण संस्थांना सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ऑनलाईन, ऑफलाईन आणि मिश्र असे तीन पर्याय दिले आहेत; परंतु महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली, तामिळनाडू आदी राज्य परीक्षा न घेण्यावर ठाम आहेत.



Website: www.unichemlabs.com CIN: L99999MH1962PLC012451 NOTICE Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 4, 2020 to inter-alia consider

www.bseindia.com and www.nseindia.com.

and approve the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2020 The above Notice is available on the website of the Company namely www.unichemlabs.com and that of the exchanges namely

Place: Mumbai Date: July 27, 2020

Pradeep Bhandar Head- Legal & Company Secretary

For UNICHEM LABORATORIES LIMITED

Mahindra महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: गेटवे बिल्डिंग, अपोलो बंदर, मुंबई-४०० ००१.

वेबसाइट: www.mahindra.com • ईमेल: investors टेलि.: +९१ २२ २२८९५५०० • फॅक्स: +९१ २२ २२८७५४८५ कंपनी ओळख क्रमांक: एल्६५९९०एम्एच्१९४५पीएल् जाहीर सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ मधील कलम २९ सोबत वाचले असता कलम ४७ अन्वये, या द्वारे अशी सूचना देण्यात येते की कंपनीचे दि. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेऊन त्यांना मान्यता देण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार दि. ७ ऑगस्ट, २०२० रोजी आयोजित करण्यात आठी आहे.

आचार संहितेच्या अधीन राह्न, महिन्द्रा ॲंण्ड महिन्द्रा लिमिटेडच्या सिक्युरिटीजचे अंतर्गत ट्रेडिंग होऊ नये म्हणून ट्रेडिंग विंडो दि. १ जुलै, २०२० ते ९ ऑगस्ट, २०२० या कालावधीत (दोन्ही

सदरहु सुवना कंपनीच्या http://www.mahindra.com या वेबसाइटवर तसेच स्टॉक एक्स्वेजच्या http://www.bseindia.com या आणि http://www.nseindia.com या वेबसाइटसवरही उपलब्ध आहे. महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा लिमिटेडसाठी

स्थळ : मुंबई तारीख : २८ जुलै, २०२०



बोली मागविणारी सूचना (२ रे आमंत्रण)

नवी मुंबईत किल्ले गावठाण येथील विविध सिडको अतिथीगृहे, सीबीडी बेलापूर येथील एनआरआय बिल्डिंग नं. ३८/१२०१ व १२०२ (फेज १), एनआरआय बिल्डिंग नं. ५५/३०४ व ५६/३०४, सी - ६/८/३ : १ व ३ : २ व खारघर येथील सेक्टर - ३६ मधील प्रोजेक्ट कॅम्प ऑफिसकरिता हाऊसकीपिंग व केटरिंग

सेवा पुरवणे (२ रे आमंत्रण). सिडको महाराष्ट्र मर्यादित हे खालील निर्देशित कामाकरिता अशा प्रकारची कामे जसे कोणतीही सरकारी संस्था / निमसरकारी संस्था/मान्यताप्राप्त सरकारी खाजगी रुग्णालये/ कोणतीही बहराष्ट्रीय कंपनी/कॉपेरिट कार्यालय यांच्याकरिता केटरिंग सेवा पुरवण्याचे काम केलेल्या अनिवार्य पात्रता अर्हतांची पूर्तता केलेल्या अनुभवी प्रस्तावित बोलीदारांकडून ई - टेंडरिंग प्रक्रियेच्या माध्यमातून ऑनलाइन एकत्रित बोली मागवीत आहेत.

श) कामाचे वर्णन : नवी मुंबईत किल्ले गावठाण येथील विविध सिडको अतिथीगृहे, सीबीडी बेलापूर येथील एनआरआय बिल्डिंग नं. ३८/१२०१ व १२०२ (फेज १), एनआरआय बिल्डिंग नं. ५५/३०४ व ५६/३०४, सी - ६/८/३ : १ व ३ : २ व खारघर येथील सेक्टर - ३६ मधील प्रोजेक्ट कॅम्प ऑफिसकरिता हाऊसकीपिंग व केटरिंग सेवा पुरवणे (२ रे आमंत्रण). २) सी.ए. क्र. : ०२/सिडको/ईई (पीए ॲन्ड आर)/२०१९-२०, ३. इस्ठे : रु. १,२०,०००/-, ४. कंत्राट कालावधी : एकूण - ०३ (तीन) वर्षे (१०९५ दिवस) दोन टप्प्यांमध्ये. १. कंत्राट सुरुवातीस एक वर्षाकरिता असेल. २. कार्यनिष्पादन समाधानकारक आढळल्यास, पुढील दोन वर्षांकरिता विस्तारयोग्य. ५**. निविदा प्रक्रिया शुल्क** : रु. ५९००.०० (१८% जीएसटी समाविष्ट) (नापरतावा).

बोली कार्यक्रमासमवेत बोली दस्तावेज वेबसाइट mahatenders.gov.in वर दि. २९.०७.२०२० रोजी सायं. ५.०१ पासून उपलब्ध असेल.

www.cidco.maharashtra.gov.in

अधीक्षक अभियंता (एचक्य)

सिडको/जनसंपर्क/०५९/२०२०-२१

epaper.esakal.com/FlashClient/Show_Story_IPad.aspx?storySrc=aHR0cDovL2VwYXBlci1zYWthbC1hcHBsaWNhdGlvbi5zMy5hcC1zb3V0aC0xLmFtYXpvbmF3cy5jb20vRXBhcGVyRGF0YS9TYWthbC9NdW1iYWkvMjAyMC8wNy8yOC9NYWluL1Nha2FsX011bWJhaV8yMDlwXzA3XzI4X01haW5fREFfMDA3X1BS... 1/1